

#### LLOYDS STEELS INDUSTRIES LIMITED

Corporate Office: A-2, Madhu Estate, 2<sup>nd</sup> Floor, Pandurang Budhkar Marg, Lower Parel (W), Mumbai 400 013. **Tel:** 91-22-6291 8111 **email:** infoengg@lloyds.in, website: www.lloydsengg.in **CIN**: L28900MH1994PLC081235

MP/LSIL/ BSEL-NSEL/2023/34

11.03.2023

Scrip Code: 539992	Symbol: LSIL
The Department of Corporate Services, BSE Limited 27th Floor, P.J. Towers, Dalal Street, Mumbai - 400 001	Limited Exchange Plaza, Bandra Kurla Complex, Bandra (East), Mumbai - 400 051
The Department of Cornerate Services	The National Stock Exchange of India

Dear Sir/Madam,

Sub: Intimation under Regulation 30 and 47 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 - Newspaper Publication of the Postal Ballot Notice

Pursuant to Regulation 30 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, please note that the Company has completed the dispatch of Notice of Postal Ballot on 10<sup>th</sup> March, 2023 to the shareholders whose email addresses are registered with the Company/Depositories/RTA as on cut-off date i.e. 3<sup>rd</sup> March, 2022. Further pursuant to Regulation 47 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 the Postal Ballot Notice along with e-voting information has been published in Business Standard (All Editions) and Mumbai Lakshadweep on 11<sup>th</sup> March, 2023 which we enclose herewith for your records.

We request you to kindly take a note of the above.

Thanking you, Yours faithfully, For Lloyds Steels Industries Limited

Meenakshi A. Pansari Company Secretary May not have an impact on standing wheat crop as was being feared

SANJEEB MUKHERJEE

fter a relatively moderate rise in temperatures so far in March, along with unseasonal rain in several states flattening the standing crop, maximum temperatures over Northwest, West, and Central India might rise by 2-3 degrees Celsius in the next three days, the India Meteorological Department (IMD) said on Friday.

But the good news is that this could be short-lived and the maximum temperatures are expected to fall thereafter, also by 2-3 degree Celsius, especially over Northwest India, which comprises main wheat-growing regions of Punjab, Haryana, and western Uttar Pradesh.

"In Northwest India, a gradual rise in maximum temperatures by 2-3 degree Celsius is very likely over the next three days and a fall in 2-3 degree Celsius thereafter," the IMD said in its daily report.

It had a similar forecast for Central India. In Gujarat, there would be a rise in temperatures by 2-3 degree Celsius over the next two days and no change thereafter, and in Maharashtra, the IMD predicted a fall in temperatures by 2-3 degree after two days. This fall could be on account of another round of hailstorm and


WHEAT SOLD THROUGH OPEN MARKET (state-wise in mt) Tender4 2,822,854 45.234 37.790 - 28,740 43.510 77,770 22,860 22,670 40,360 34.350 36,300 30,300 62,590 45,280 273,810 Note: Total does not match as all states have not been included Source: Trade and government agencies

thunderstorm expected to hit several parts Mahesh Palawat, vice-president, meteorof the country on March 14-15 and continue till March 19-20 in parts of North, Central and West India.

Back-to-back cloudy weather, unseasonal rain and thunderstorm mean that temperatures in early part of March might not have an impact on the standing wheat crop in North and Central India as was being feared in earlier. "(According to) the weather patterns so far, March will pass through with heightened early pre-monsoon activity in several parts of the country, which should keep a check on any unusual or sharp rise in temperatures,"

ology and climate change, Skymet, said. Several government officials and

experts have said the temperature increase so far hasn't been alarming enough to cause any significant damage to the standing wheat crop but March is critical. "So far the rise in temperatures has not been sharp enough to cause scare and whatever damage might have happened due to the spike in February temperatures is difficult to quantify. Temperatures from here onwards will hold the key," said KK Singh, former head of the IMD's Agromet



# ACCENT REGION

**CHHATTISGARH** 

# **Education infragets** lion's share in Budget

R KRISHNA DAS

The Chhattisgarh government has set aside ₹19,489 crore for the school education department, the highest provision for any department in the ₹1.21trillion annual Budget for the fiscal year 2023-24.

₹3,000 crore more than the previous year, also the highest increase for any department.

Terming it a 'Budget of trust', Chief Minister Bhupesh Baghel, who also holds the finance portfolio, said his government had fulfilled the the 2018 state elections. had to face tough challenges goes to the polls later in the ₹200 crore, the state has pro-According to the Revised

Estimates, the size of the state Budget for 2022-23 had increased to about ₹1.12 trillion. The Budget Estimates for 2023-24 stand at ₹1.21 trillion, an increase of just ₹9,000 crore The allocation is about that analysts observed was not enough to implement all the schemes and programmes envisaged.

The Budget has made a provision of₹870 crore for opening 101 new Swami Atmanand English-medium which were started in 2020-21 promises it had made before to provide excellent education in English to students in gov-Analysts said the government ernment schools. At present, 238,961 are studying in 247 implementing the promises English-medium and 32 Hindigiven the fiscal constraints in medium Swami Atmanand the previous fiscal year.

the election year. Chhattisgarh schools. With a provision of posed to set up a medical college in each of Manendragarh, Gidam, Janjgir Champa, and Kabirdham districts.

The unemployment allowance of ₹2,500 per month to educated youth announced is in sequence, Baghel said, adding that the honoraria of the workers associated with Anganwadi, health workers, and Gothans projects had been increased.

The state had allocated 15.36 per cent of Budget (₹18,660 crore) for capital expenditures. The rise is less than 1 per cent compared to the provision made in the last fiscal year. The subsidy burden has also risen by 1.17 per cent to 8.17 per cent compared to

## RAJASTHAN

# State comes in the front line of national health spend

The Rajasthan government will strengthen health infrastructure in the state by spending more than ₹22,000 crore on it in 2023-24.

This is around 7.4 per cent of the Budget outlay, which is much higher than the majority of the states in the country. The average is 6 per cent for other states taken together.

The state government has opened 1,002 sub-centres in the state and 29,538 persons, including 4,498 doctors, were appointed in the past four

Doctors have been posted

in 800 primary health centres Chiranjeevi Swasthya Bima (PHCs). The government plans Yojana, a universal health to fill all posts of nurses in the next two months.

A senior official of the medsaid: "We are in the process of building a medical college and a nursing college in each district." Recently ₹1,000 crore was approved to open medical colleges in Rajsamand, Pratapgarh, and Jalore.

He said Rajasthan had emerged as a model state in health with the state government's schemes.

The official said the health insurance amount for a family had been increased to ₹25 lakh Mukhyamantri the

insurance scheme.

The public is getting the benefit of the Chiranjeevi ical and health department scheme even for treatment outside the state.

He said the state government had made almost all kinds of medical tests and medicines free.

Service at the IPD (indoor patients department) and OPD (outdoor patients department)

in government hospitals is free. From April 1, 2021, to date, around ₹3,566 crore has been spent and around 3.43 million patients have benefited from free treatment under the Chiranieevi scheme

# **UTTAR PRADESH Public debt**

# estimated at ₹7.84 trn

VIRENDRA SINGH RAWAT

Even as the Reserve Bank of India (RBI) has been warning against the state's rising debt burden, the public debt of Uttar Pradesh is estimated to touch ₹7.84 trillion in the next fiscal year 2023-24.

Although UP's debt burden has fallen to 32.1 per cent of the Gross State Domestic Product (GSDP) in 2023-24 compared to 34.2 per cent in Revised Estimates for 2022-23, in absolute terms the sovereign debt has jumped from ₹7 trillion to ₹7.84 trillion during the period.

According to the UP Annual Budget, the nominal UP Gross State Domestic Product (GSDP) has been estimated at ₹24.39 trillion in 2023-24.

Interestingly, the estimated public debt of ₹7.84 trillion exceeds the UP Annual Budget of ₹6.90 trillion by ₹94,000 crore or nearly 14 per cent. Last year, an RBI article flagged concerns over a builtup financial stress in several states - and suggested corrective steps in the five most indebted provinces.

Referring to the economic crisis in Sri Lanka, an article drafted under the guidance of RBI Deputy Governor Michael Debabrata Patra singled out five most indebted states namely Punjab, Rajasthan, Bihar, Kerala and West Bengal.

Although UP does not figure among the top indebted states in India, yet the state witnessed its public debt ratio shoot past 30 percent of the GSDP during the pandemic years owing to difficult economic conditions and muted tax collection, a phenomenon which was pan-Indian as well as global following Covid-19 exigencies.

BETWEEN: Mr. NAZEER AHMED & anothe AND: ZEE LEARN LIMITED ... DEFENDANTS SUMMONS TO DEFENDANT No. 2

Mr. ROSHAN LAL KAMBOJ, THE DIRECTOR ZEE LEARN LIMITED Kohinoor City, A-Wing, 513/A, Kirol Road, Off LBS Marg, Kurla (West) Mumbai 400 070. PUBLIC NOTICE

Whereas the above Plaintiffs have filed a Commercial O.S. Suit to the Hon'ble LXXXIII Addl. City Civil Judge & Sessions Judge, registered as Commercial O.S. No. 1243/2020, on the file of Commercial Court (CCH 84) under Section 26 read with Order XXXVIII Rule 2 of Code of Civil Procedure, 1908, for recovery Rs. 45,36,000/- (Rupees Forty Five Lakh Thirty Six Thousand Only) in relation to the Schedule Property at 18% per annum from the date of default to the date of realization You are hereby summoned to appear before the Commercial Court (CCH 84) in person or by a pleader on 31-03-2023 at 11:00 A.M., to answer all the claims and you are directed to produce on that day all the documents upon which you are intended to rely in support of your defense.

All that piece and parcel of property bearing Corporation No. 311. Ward No. 88, PID No. 68-76-311 situated at S.T. Bed, Koramangala, Bangalore measuring about 3849 Sq. Ft., and bounded on the: East by: Site No. 310, West by: Road, North by: Site Nos. 312 & 313, South by: Road

Given under my hand and the seal of the cour on 04-03-2023.

By order of the court, Assistant Registral Commercial Court, Bangalore, MOHAMMED ARIF KHAN MAKKI, Advocate

Coydsteel

#### **LLOYDS STEELS INDUSTRIES LIMITED**

Registered Office: Plot No. A-5/5, MIDC Industrial Area, Murbad, Thane – 421 401
rate Office: A-2, Madhu Estate, 2<sup>nd</sup> Floor, Pandurang Budhkar Marg, Lower Parel (W), Mumbai 400 013
-22-6291 8111 email: <a href="mailto:infoengg@iloyds.in">infoengg@iloyds.in</a>, website: <a href="mailto:www.loydsengg.in">www.loydsengg.in</a> CIN: L28900MH1994PLC081235
Works: Plot No.A-6/3, A-5/5 & A-5/4, MIDC Industrial Area, Murbad, Dist. Thane 421 401,
Tel.(02524) 222271/9545654196

NOTICE FOR POSTAL BALLOT AND REMOTE E-VOTING INFORMATION MEMBERS ARE HEREBY INFORMED THAT:

Mr. S.P. Birje

Notice is hereby given to public at large that the Flat No. 205, on 2nd Floor, Krishna

Building, Om Sai Mansarovar Complex Chs

Ltd, Plesent Park, Mira Bhayandar Road, Mira

Road (F) Tal & Dist Thane 401107 and Share Certificate Bearing its No.036 are

Chauhan. The said Mr. Dayashankar Chauhan died on 25.08.2020 leaving behind 1) Smt.

Sunita Dayashankar Chauhan (Wife), 2) Rishabh Dayashankar Chauhan (Son), and

3) Ankita Dayashankar Chauhan (Daughter

as only legal heirs. The Smt. Sunita

Dayashankar Chauhan (Wife) has made

application to the society for said Flat Share

Transfer. We hereby invites claim or objections

from the heirs or others or claimant or objecto or objectors to the transfer of said shares and

interest of the deceased member in respect thereof whatsoever are requested to inform

the same in writing to the undersign having

address at 304, New Shankheshwar Chs Ltd.

J.P.Thakur Marg, Near Post Office Bhayandar

(W), Tal & Dist. Thane - 401101, within 15

days from the date hereof failing which, the

claim or claims if any, of such person or

persons will be considered to have been

vaived and/or abandoned.

In compliance with Section 108 and 110 of the Companies Act, 2013 read with Rule 20 and 22 of the Companies (Management and Administration) Rules, 2014, General Circular Nos. 14/2020 dated April, 8, 2020, 17/2020 dated April 13, 2020, 20/2020 dated May 5, 2020, 22/2020 dated June 15, 2020, 33/2020 dated September 28, 2020, 39/2020 dated December 31, 2020, 10/2021 dated June 23, 2021, 20/2021 dated December 8, 2021 and 3/2022 dated May 5 2022, 11/2022 dated 28th December, 2022, issued by the Ministry of Corporate Affairs, Secretaria Standard on General Meetings issued by the Company Secretaries of India, Regulation 30 and 44 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 and any other applicable law, rules, regulation or re-enactments thereof for the time being in force :

Pursuant to the MCA circulars, the Company has sent the electronic copies of the Postal Ballo Notice along with the explanatory statement on Friday, 10° March 2023 through electronic mode to those Members whose email addresses are registered with the Company's Registrar and Share Transfer Agent /Depositories as on Friday, 3<sup>nd</sup> March 2023 ("Cut-off Date") for seeking approval of Shareholders of the Company by Postal Ballot through electronic means, for the following

Special Resolution	Sr. No.	Type of Resolution	Resolution
	1.	Special Resolution	Approval for Change in the Name of the Company:
Foundation.	2.	Ordinary Resolution	Approval for Related Party Transaction(s) with Lloyds Infinite Foundation.

Notice of the Postal Ballot is also available on Company's website www.lloydsengq.in and on the vebsites of stock exchanges i.e. BSE Limited and National Stock Exchange of India Limited at www.bseindia.com, www.nseindia.com respectively and at the website of CDSL at

In accordance with the provisions of the MCA circulars, Members can vote only through remote e-voting process. The voting rights of the Members shall be reckoned on the basis of the equity shares of the Company held by them as on the Cut-off Date. Any person who is not a sharehold of the Company as on the Cut-off Date shall treat the Postal Ballot Notice for information purposes only. The e-voting period shall commence on from Saturday, 11th March, 2023, IST at 9.00 a.m. and will end on Sunday, 9th April, 2023, IST at 5.00 p.m. The e-voting module shall be disabled by CDSL for voting thereafter. The detailed procedure for e-voting is given in the Postal Ballo

The Board has appointed Mr. K. C. Nevatia of M/s. K. C. Nevatia & Associates, Practicing Company Secretary (Membership Number: F3963)as the scrutinizer ("Scrutinizer") for conducting the -voting process in a fair and transparent manner

The Scrutinizer will submit his report to the Chairman or any other person authorized by the Chairman after the completion of scrutiny of the e-voting, and the result will be announced on or before 11th April 2023 and will also be displayed on the Company website <a href="www.lloydsengg.in">www.lloydsengg.in</a> and on the website of CDSL www.evotingindia.com, and communicated to the stock exchanges lepository, registrar and share transfer agent on the said date.

n case of any queries/grievance connected with e-voting, please contact: Mr. Rakesh Dalvi Manager, CDSL, A wing, 25<sup>ss</sup> Floor, Marathon Futurex, Mafatlal Mill Compounds, N M Joshi Marg. Lower Parel East, Mumbai-400013, or send an email to <u>helpdesk.evoting@cdslindia.com</u> or call

Meenakshi A. Pansari

requested to visit the website regularly.

**CONTAINER CORPORATION OF INDIA LTD.** 

Auction Notice No.MSTC/44364/44365/44366/44367/44369 Dated: 11.03.23

**Online Public Auction Sale** CONCOR invites online auction sale of uncleared/unclaimed imported cargo, damaged domestic containers/cargo available at various CONCOR Terminals in Area-III (South). For Import Cargo the Public Auction is organized under Provisions of Section 48 of the Customs Act, 1962, without any further notice to Importer/Consignee. Valid objections, if any, against sale of goods involving cases under appeal or with Hor/ble Court may be submitted to CONCOR within 7 days from the issue of this notice, otherwise it would be presumed that Importer/Consignee has no objection and the goods may be sold without any further notice. Online Auction is conducted through Mis MSTC Ltd., an authorized e-commerce service provider for Mis CONCOR. The inspection of containers/cargo would be from 11-03-23 to 20-03-23 on working days/hours in the respective CONCOR terminals. Online auter one is not seekeduled on 21.03.2023. For details please log on to www.concorindia.com or producted on it in a warm material and in a container CONCOR.

persource, gov.in or www.msteindia.co.in or contact CONCOR- 044-26482192 or MSTC Ltd Ph: 044-25219004, e-Mail:mhjain@msteindia.co.in. Further, please note corrigendum, if any will be hosted on above websites only, before the last date of submission of bids. Hence bidders are

### NOTICE OF LOSS OF SHARE CERTIFICATE(S)

NOTICE IS HEREBY GIVEN THAT THE SHARE CERTIFICATE(S) NO(S) 8404, 74611 FOR 31,080 ORDINARY SHARES BEARING DISTINCTIVE NO(S) 14171391 / 14192110 AND 2510510316 / 2510520675 OF ITC LIMITED STANDING IN THE NAME(S) OF V.CHANDRASEKARAN HAS/HAVE BEEN REPORTED LOST/STOLEN AND THAT AN APPLICATION FOR ISSUE OF DUPLICATE CERTIFICATE(S) IN RESPECT THEREOF BEEN MADE TO THE COMPANY'S INVESTOR SERVICE CENTRE, ITC LIMITED 37, J L NEHRU ROAD, KOLKATA -700 071 TO WHOM OBJECTION IFANY, AGAINSTISSUANCE OF SUCH DUPLICATE SHARE CERTIFICATE(S) SHOULD BE MADE WITHIN 15 DAYS FROM THE DATE OF PUBLICATION OF THIS NOTICE.

THE PUBLIC ARE CAUTIONED AGAINST DEALING IN ANY MANNER WITH THESE SHARES.

PLACE: BANGLAORE DATE: 28 02 2023

V. Chandrasekaran (Name(s) of holder(s)/Applicant (s))

केनरा बैंक Canara Bank सिंडिकेट Syndicate

Sd/- ED/Area-III(South

#### POSSESSION NOTICE [SECTION 13(4)] (For Immovable property)

Whereas: The undersigned being the Authorised Officer of the Canara Bank, Lowe Parel Branch appointed under Securitisation And Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 (Act 54 of 2002) (hereinafter referred to as "the Act") and in exercise of powers conferred under Section 13 (12) read with Rule 3 of the Security Interest (Enforcement) Rules 2002, issued a De dated 17.09.2022 calling upon the borrower Sri. Santosh Narayan Teli and Mrs Karuna Tell, Near Shankar Mandir, Room No. 77, Shri Sai Society Anand Gadh Parl Site Vikhroli SO Mumbai - 400079. to repay the amount mentioned in the notice, being Rs. 33,41,029.62 (Rupees Thirty Three Lakhs Forty One Thousand Twenty Nine and Sixty Two Paisa Only) plus interest due and other cost within 60 days from date of receipt of the said notice.

The borrower /Guarantor having failed to repay the amount, notice is hereby given to the borrower and the public in general that the undersigned has taken possession o the property described herein below in exercise of powers conferred on him / he section 13 (4) of the said Act, read with Rule 8 & 9 of the said Rule on this **10th** 

The borrower in particular and the public in general are hereby cautioned not to dea with the property and any dealings with the property will be subject to the charge o Canara Bank, Lower Parel Branch, for an amount of Rs. 33.41.029.62 (Rupee Thirty Three Lakhs Forty One Thousand Twenty Nine and Sixty Two Paisa Only and interest and other cost thereon.

The borrower's attention is invited to the provisions of Section 13 (8) of the Act, i respect of time available, to redeem the secured assets. Description of the Immovable Property

Sri. Santosh Narayan Teli and Mrs. Karuna Teli, Near Shankar Mandir, Room No 77, Shri Sai Society Anand Gadh Park Site Vikhroli SO Mumbai - 400079. are owner o Flat No. 6 on the 2nd Floor, Area admeasuring 64.41 sq, mtrs carpet area in the ouilding known as Shivom Residency constructed upon piece of land the land bearing lot no. 6 gut no. 125 area adm 590 sq mtrs being situated at village Dahivali Traf nee Taluk Karjat District Raigad.

Boundaries: - North : Road and Open Plot. South : Open Plot. East : Open Plot and

Date: 10/03/2023

Place: Lower Parel

Authorised Office **CANARA BANK** 

Form No. 3 [ See Regulation - 15 (1)(a) ] / 16(3) **DEBTS RECOVERY TRIBUNAL PUNE** 

Unit no 307 to 310 3rd floor, kakade Biz Icon Building, Shivaji Nagar, Pune-411005

Case No: OA/653/2019

VARSHA PAYRE

Summons under sub-section (4) of section 19 of the Act, read with sub-rule (2A) of rule 5 of the Debt Recovery Tribunal (Procedure) Rules, 1993.

BANK OF INDIA VS

(1) VARSHA PAYRE MATOSHRI JANKI NAGAR, CHAL NO. 26 ROOM NO.1, KALVA, NEW MANISHA NAGAR THANE, MAHARASHTRA

AT. POST CHINCHAGHAR, PRABHUWADI, TISA RD TAL. KHED. RATNAGIRI, MAHARASHTRA-415709

MATOSHRI JANKI NAGAR, CHAL NO. 26, ROOM NO. 1 KALVA, NEW MANISHA NAGAR, THANE MAHARASHTRA-400605 (3) MR. SUBHASH GANPAT SAWANT

MRS. SUPRIYA SUBHASH SAWANT AT. POST BHARNE, TAL. KHED Legal heairs : 2

RATNAGIRI, MAHARASHTRA-415709

MR. SWAPNIL S. SAWANT AT, POST BHARNE, TAL, KHED

MR. SUBODH S SAWANT Legal heairs : 4 SHWETA S. SAWANT

AT, POST BHARNE, TAL, KHED

WHEREAS, OA/653/2019 was listed before Han'ble Presiding Officer/Registrar o

WHEREAS this Hon'ble Tribunal is pleased to issue summons / notice on the sai ation under section 19(4) of the Act, (OA) filed against you for recovery of debts of Rs 2646087.18/- (application along with copies of documents etc annexed) accordance with sub-section (4) of section 19 of the Act, you, the defendants a

i) to show cause within thirty days of the service of summons as to why relief praye

(ii) to disclose particulars of properties or assets other than properties and asset

(iii) you are restrained from dealing with or disposing of secured assets or such oth ssets and properties disclosed under serial number 3A of the original application ending hearing and disposal of the application for attachment of properties,

v) you shall not transfer by way of sale, lease or otherwise, except in the ordinal

ourse of his Business any of the assets over which security interest is created and

or other assets and properties specified or disclosed under serial mumber 3A of the original application without the prior approval of the Tribunal; v) you shall be liable to account for the sale proceeds realised by sale of secure sets or other assets and properties in the ordinary course of business and deposi

such sale proceeds in the account maintained with the bank or financial institution You are also directed to file the written statement with a copy thereof furnished to th applicant and to appear before Registrar on 13/04/2023 at 10:30 A.M. failing

iven under my hand and the seal of this Tribunal on this date: 31/01/2023

he application shall be heard and decided in your absence



Signature of the Officer Authorised to issue summons DEBTS RECOVERY TRIBUNAL, PUNE

बैंक ऑफ इंडिया **BOI** Post Box No. 238, Mumbai - 400001. Tel: 022-2262 3656, 2267 4310 / 22673065,

Mumbai Main Branch,

Email: MumbaiMain.MumbaiSouth@bankofindia.co.in

Mr. ANIL KUMAR LALLAN PRASAD GUPTA

A/13, Flat No 103, Janak Shanti Nagar 'C', Sector-5, Mira Road East Thane Maharashtra-401107, India NOTICE UNDER SEC.13(2) OF THE SECURITISATON AND RECONSTRUCTION OF FINANCIAL ASSETS AND ENFORCEMENT OF

SECURITY INTEREST ACT 2002. At the request made by you, the Bank has granted to you through its Mumba Main Branch credit limit for an aggregate amount of Rs. 1,04,00,000/-. We give here under details of credit facility granted by us and the amount of outstanding

	thorounder do on the h	otioo.	
Sr. No.		Sanctioned limit	Outstanding dues
1.	Home Loan (000375110000165)	(Rupees One	Rs. 1,05,92,299.00 (Rupees One Crore Five Lakh Ninety Two Thousand Two Hundred Ninety nine.) + interest thereon @ 11.10% p.a. with monthly rests from 28.02.2023

2 The aforesaid credit facility granted by the Bank are secured by the following assets/securities (particulars of properties/assets) charged to the Bank: i Equitable mortgage of Flat No: 14, 5th Floor, Building Known as "Kamala Apartment" & Society known as Kamala Co-Operative Housing Society Ltd Sant Ramdas Road, Mulund (East), Mumbai-400081 in the name of **Mrs** Sant Ramdas Road, Mulund (East), Mumbai-400081 in the n REKHAANIL GUPTA & Mr. ANIL LALLAN PRASAD GUPTA.

As you have defaulted in repayment of your dues to the Bank, we have classified your account as Non-Performing Asset with effect from 28.02.2023 in accordance with the directions/quidelines issued by the

Reserve Bank of India For the reasons stated above, we hereby give you notice under Section 13(2) of the above noted Act and call upon you to discharge in full your liabilities by paying to the Bank, a sum of Rs. 1,05,92,299.00 + interest thereon @ 11.10% p.a. with monthly rests from 28.02.2023 and all costs, charges and expenses incurred by the bank till repayment by you within a period of 60 days from the date of this notice, failing which please note that we will entirely at your risks as to costs and consequences exercise the powers vested with the Bank under Section 13 of the Securitisation and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interes

Act. 2002 against the secures assets mentioned above. While we call upon you to discharge your liability as above by payment of the entire dues to the Bank together with applicable interest, all costs, charges and expenses incurred by the Bank till repayment and redeem the secured assets, within the period mentioned above, please take important note that as per section 13(8) of the SARFAESIAct, the right of redemption of secured assets will be available to you only till the date of publication of notice for public auction or inviting quotations or tender from public or private treaty for transfer by way of lease, assignment or sale of the secured assets.

The amount realized from exercising the power mentioned above, which firstly be applied in payment of all costs, charges and expenses, which are incurred by us and /or any expenses incidental thereto, and secondly applied in discharge of the Bank's dues as mentioned above with contractual interest from 28.02.2023 till the date of actual realization and the residue of the money, if any, after the Bank's dues (including under any of your other dues to the Bank whether as borrower or guarantor) are fully

of the decision of the paid to you.

If the said dues are not fully recovered with the proceeds realized in the course of exercise of the said powers against the secured assets, we reserve our right to proceed against you before Debts Recovery Tribunal/Courts for recovery of the balance amount due along with all costs etc., incidental thereto from you.

Please take not that as per Sub section (13) of the aforesaid Act, after receipt

if this notice, you are restrained from transferring or creating an encumbrances on the aforesaid secured assets whether by way of sale lease license, gift, mortgage or otherwise

The undersigned is a duly Authorized Officer of the Bank to issue this notice and exercise powers under Section 13 aforesaid. 10 Needless to mention this notice is addressed to you without prejudice to any

other remedy available to the Bank.

Authorised Office

Bank Of India Mumbai Main Branch

# शहर फेरीवाला समितीच्या निवडणुकीची कामगार खात्यांकडे शिफारस करणार -आयुक्त बागर

ठाणे, दि.१० : ठाणे शहरातील नोंदणीकृत प्रसिध्द झाली आहे. त्यामुळे ही प्रक्रिया पूढे जाण्याच्या दृष्टीने शहर फेरीवाला समितीची निवडणूक घेण्याची शिफारस कामगार आयुक्तांकडे करण्यात येणार आहे. तसेच, फेरीवाला यादी अद्ययावत करण्याचे काम सातत्याने सुरू राहील, अशी माहिती आयुक्त अभिजीत बांगर यांनी शहर फेरीवाला समितीच्या बैठकीत दिली. फेरीवाला क्षेत्र कोणते, कुठे कारवाई होणार नाही, नोंदणीपत्र कधी मिळणार याबद्दल फेरीवाल्यांमध्ये मोठ्या संभ्रम आहे. तो दूर करण्यासाठी फेरीवाला धोरणाप्रमाणे चौथ्या टप्प्यातील कार्यवाही करण्याची आता गरज आहे. त्यानुसार, शहरातील १३६६ नोंदणीकृत फेरीवाल्यांच्या

मतदानातून नवीन शहर फेरीवाला समिती लवकरात लवकर निवड करणे आवश्यक फेरीवाल्यांची

जाहीर सूचना

स्वर्गीय **श्री. रामनाथ सी. गुप्ता** हे निवासी फ्लॅट

क्र.३२८, शिवनेर गोळीबार (एसआरए) को-

ऑप. हौसिंग सोसायटी लि., नोंदणी क्र.एमयुएम,

एसआरए/एचएसजी/(टीसी)/११२६१/२००७

७वा रस्ता, गोळीबार नाका, सांताक्रुझ (पुर्व)

मुंबई-४०००५५ या जागेचे मालक होते आणि

सदर फ्लॅटबाबत सदर सोसायटीद्वारा वितरीत

अनुक्रमांक ५३१ ते ५३५ धारक रु.५०/-

प्रत्येकीचे ५ पुर्णपणे भरणा केलेले शेअर्सचे

भागप्रमाणपत्र क्र.१०७ धारक होते. दिनांक

१०.११.२०२२ रोजी श्री. रामनाथ सी. गप्ता

यांचे निधन झाल्यानंतर त्यांच्या पश्चात त्यांचे

कायदेशीर वारसदार नामे १) श्री. तारा देवी

आर. गुप्ता (पत्नी), २) श्री. सुनिल रामनाथ

गुप्ता, ३) श्री. सुखसागर आर. गुप्ता (मुले)

४) श्री. अनिल आर. गुप्ता, ५) श्रीमती

**शीलादेवी आर. गुप्ता** (मुलगी) हे हिंदु वारस

कायदा १९५६ अंतर्गत वारसदार आहेत आणि

सदर फ्लॅट व सदर शेअर्स हे माझे अशील **श्री** 

सुनिल रामनाथ गुप्ता यांच्या नावे हस्तांतर करणे

गुप्ता यांनी इतर कायदेशीर वारसदारांकडील

नोसायटीकडे आवश्यक दस्तावेज सादर केले

आहेत. माझ्या अशिलांनी याद्वारे अन्य इतर

वारसदार. व्यक्ती व इतर दावेदार/आक्षेपकर्त

यांच्याकडन नियोजित प्रमाणे माझ्या अशिलाच्य

नावे हस्तांतरणास कोणतेही दावा किंवा आक्षेप

सदर सूचना प्रकाशनापासून १५ दिवसात मागविले

आहेत. खाली नमुद केलेल्या माझ्या कार्यालयात

दावा/आक्षेप सादर करावेत. जर विहित

कालावधीत दावा/आक्षेप प्राप्त न झाल्यास माझ्या

अशिलाच्या नावे सदर फ्लॅट हस्तांतर करण्यास

सोसायटी मुक्त असेल आणि सोसायटीकडून त्यांचे

ठिकाण: मुंबई / दिनांक: ११.०३.२०२३

सुनिल रामनाथ गुप्ता

तदस्यत्व नियमित केले जाईल

आवश्यक आहे. याकरिता **श्री. सुनिल रामनाथ** 

संख्या खूप कमी असल्याचे मत सदस्यांनी बैठकीत मांडले. या सर्व सूचनांचा आढावा घेतला जाईल. त्यातील नियमाप्रमाणे असलेल्या गोष्टींची पूर्तता केली जाईल, असे आयुक्त श्री. बांगर यांनी स्पष्ट केले. सर्वे क्षण, प्रारूप यादी, अंतिम यादी ही प्रक्रिया झाल्यानंतर आता निवडणूक घेण्याची वेळ

आलेली आहे. निवडून आलेली समिती शहर फेरीवाला आराखड्यानुसार, प्रभाग क्षेत्रनिहाय फेरीवाला क्षेत्रांची यादी तयार करेल त्यामुळे नोंदणीकृत फेरीवाल्यांना त्यांच्या जागेची खात्री मिळेल. त्यातून सध्याची संभ्रमावरःथा दूर होईल, असे आयुक्त बांगर म्हणाले. म हापालिकेने फेरीवाल्यांना सन २०१८ मध्ये दिलेल्या काही नोंदणीपत्रांची मुदत २०२३ मध्ये संपत आहे. त्यांना मुदतवाढ देण्याचा तसेच, शुल्कात १० टक्के वाढ करण्याचा निर्णय आज झालेल्या बैठकीत घेण्यात आला. स्टेशन, तलावपाळी या परिसरातील फ ` रीवाल्यांवर कारवाई करण्यात आली. ही दोन्ही क्षेत्रे मोकळी ठेवणे नागरिकांच्या दृष्टीने आवश्यक आहे. तेथील र-थानिक फेरीवाल्यांसाठी

कोणती व्यवस्था

पालिका प्रशासन

स्वतंत्रपणे विचार करत आहे, अशी

माहितीही आयुक्त

बांगर यांनी दिली.

करायची यावर

असल्याचे मत आयुक्त श्री. बांगर यांनी मांडले. तशी शिफारस आता कामगार आयुक्तांकडे करण्यात येईल. कामगार आयुक्त निवडणुकीची प्रक्रिया पूर्ण करतील, असेही आयुक्तांनी स्पष्ट केले.

शहर फेरीवाला समितीची सभा बुधवारी महापालिका आयुक्तांच्या कार्यालयात झाली. या सभेस, उपायुक्त मारुती खोडके, जी.जी. गोदेपुरे, तसेच समितीच्या ३० सदस्यांपैकी १७ सदस्य उपस्थित होते.

या बैठकीत, समिती सदस्यांनी फेरीवाला नोंदणीपत्र मिळण्यातील अडचणी मांडल्या. दोन वर्षांत सर्वेक्षण झालेले नसल्याने फेरीवाल्यांची फेर सर्वेक्षणाची मागणी असल्याचेही सदस्यांनी बैठकीत

नावांविषयी आक्षेप काही सदस्यांनी फेरीवाल्यांच्या तुलनेत नोंदणीकृत

सांगितले. अंतिम यादीतील काही

### जाहिर सूचना

गझ्या अशिलांच्या वतीने सर्वसामान्य जनतेस याद्वारे सूच ण्यात येत आहे. (१) श्रीमान अशफाक सलीम जरीवात (२) श्रीमान तौफिक सलीम जरीवाला, (३) श्रीमान . ग्रीशान सलीम जरीवाला आणि (४) श्रीमती फरहाना झुबेर लकडावाला. श्रीमती जरीना सलीम जरीवाला । (१) श्रीमती मफिया अन्द्रल मनार अरबीवाला (२ .'. गौ. हुरा बच्चूभाई उर्फ हुरबानू बच्चूभाई मेमन आणि (३) चे ५ शेअर्स धारण केले आहेत क्रमांक १६६ ते १७० पर्यंतचे भाग प्रमाणपत्र क्रमांक ३५ दिनांक २६ सप्टेंबर १९८२ (श्रेअर्स) अंतर्गत सोसायटीने जारी केलेले आणि .... १५% अविभाजित वाटा, हक्क, शीर्षक आणि स्वारस्य असलेल्या फ्लॅट क्रमांक ९, गुलशन हिल टॉप को-ऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड म्हणून ज्ञात इमारत, १ली naon लेन, अंधेरी (प), मुंबई - ४०००५८ (सदर फ्लॅट), दि.१८.१२.२०२२ रोजी मुंबई येथे त्यांचे निधन

माझे अशिल दिवंगत जरीना सलीम जरीवाला यांचे कायदेशीर वारस म्हणून सोसायटीचे सदस्यत्व/संयुक्त सदस्यत्व मिळविण्यासाठी संयुक्त अर्ज करण्याची प्रक्रिया करत आहेत आणि त्या समभागांच्या संदर्भात दिवंगत झरीना सलीम जरीवाला यांचे २५% अविभाजित समभाग, हक शीर्षक आणि स्वारस्य आणि सदर फ्लॅट त्यांच्या नावे तंयुक्तपणे हस्तांतरित करण्याच्या प्रक्रियेत आहेत. सर्व व्यक्ती किंवा व्यक्तीस, इतर कोणतेही वारस किंवा बारसदार किंवा इतर दावेदार /आक्षेप घेणारे किंवा आक्षेप वेणारे ज्यांना सोसायटीच्या भांडवल/मालमत्तेतील मृत यांच्या दाव्यांच्या / आक्षेपांच्या समर्थनार्थ अशा कायदेशी कागदपत्रांच्या प्रती आणि इतर पुराव्यांसह अधोस्वाक्षरीदारांना येथे प्रकाशित झाल्यापासन १५ (पंधरा) दिवसांच्या आत हस्तांतरित करण्यासाठी कोणताही दावा किंवा आक्षेप आहे त्यांनी ते लेखी कळवणे

वरील विहित कालावधीत असे कोणतेही दावे/आक्षेप प्राप्त न झाल्यास. माझे अशिल आणि सदर सोसायटी सोसायटीच्या उपनियमांनुसार प्रदान केलेल्या पद्धतीने जे काही असेल, कृपया लक्षात ठेवा की हस्तांतरण प्रक्रिया पूर्ण करण्यास मोकळे असतील

**ठिकाण:** मुंबई / **दिनांक:** ११-०३-२०२३ ॲंड. एम. रेहान एस. छाप्रा १२, तळमजला, रफी मॅन्शन, २८ वा रोड, गुरु नानक पार्क जवळ, वांद्रे (प), मुंबई-४०००५०

जाहिर नोटीस सर्व संबंधितांस या जाहीर नोटीसद्वारे कळविण्यात येते कि. माझे अशिल श्री. अशोक ओमप्रकाश रिल. श्री अशोक ओमप्रकाश रिल आणि श्री. विष्णू ओमप्रकाश रिल यांनी खालील मिळकत श्री. प्रदीप सुरेश पाठक आणि सौ. शौर्या अभिजित पाटील यांच्याकडून विकत घेतलेली आहे. मिळकतीचे वर्णन पुढीलप्रमाणे आहे मिळकतीचे वर्णन गावाचे नाव क्षेत्रफळ

मौजे - मुखाड, सदिनका क्र. २०४, दुसरा मजल्यावर, इमारतीचे नाव तालुका- मुरबाड आणि जिल्हा-ठाणे सद्गुरू विला सर्वे क्र. ६६, हिस्सा क्र. ५ तसेच सौ. निलनी प्रदीप पाठक यांनी वरील मिळकत मे. अभिषेक डेव्हलपर्स यांच्याकडून दिनांक

आहेत यांनी वरील मिळकत श्री. अशोक ओमप्रकाश रिल आणि श्री. विष्णू ओमप्रकाश रिल यांना दिनांक २०/०१/२०२३ रोजी दस्त क्र. मरब-२०४-२०२३ द्वारे विकली. तरी श्री. अशोक ओमप्रकाश रिल आणि श्री. विष्णु ओमप्रकाश रिल वरील नमुद केलेली सदनिका गहाण ठेऊन पिरामल कॅपिटल आणि हौसिंग फायनान्स लिमिटेड कडून कर्ज सुविधेचा लाभ घेण्याचा प्रस्ताव ठेवला आहे. सदर वर उल्लेख केलेल्या सदिनकेवर कोणाचाही कसल्याही प्रकारे हक्क, अधिकार, बोजा, करार मदार, गहाणखत व इतर काही हक्क अधिकार असतील तर सदरची नोटीस प्रसिद्ध झल्यापासून १४ दिवसांच्या आत या दूरध्वनी क्रमांक ९८९०९४३५५५ वर कळवावे अथवा ते कागदपत्र माझे ऑफिस ३०१, तिसरा मजला, मातीश्री बिल्डींग, चिंतामणी ज्वेलर्स समोर, जांभळी नाका, तलावपाळी ठाणे (पश्चिम), पिन — ४०० ६०२ येथे सुपूर्त / जमा करावे. सदर नोटिशीस आजपासून चौदा दिवसांच्या आत कोणतीही हरकत न

२४/११/२०११ रोजी दस्त क्र. मरब-४०३३-२०११ द्वारे विकत घेतलेली होती. तसेच सौ. नलिनी पाठक यांचे २३/०७/२०१८ रोजी निधन झाले. श्री. प्रदीप सुरेश पाठक आणि सौ. शौर्या अभिजित पाटील यांचे वारसदार

आल्यास, सदरच्या मालमत्तेवर/ दस्तावर कोणताही दावा नाही असे गृहीत धरले जाईल. डॉ. सुर्यकांत एस. भोसले, वकील

#### जाहीर नोटीस सर्व लोकांना या जाहीर नोटीसीने कळविण्यात येते की, माझे अशिल श्रीमती. मनीषा

प्रवीण पटेल यांनी त्यांचे , पती प्रवीण धानजीबाई पटेल, रा. ७०१, टाईप–ए, ७ वा मजला, "शांताराम प्राईड" बिल्डिंग क्षेत्रफळ ४९.२० चौ.मी अधिक ४.५४ चौ.मी ओपन टेरेस असलेली सदनिका हि सर्वे नं. ४६ हिस्सा नं. १७/२ व सर्वे नं. ४७ मौजे मोहने, आंबिवली, ताः कल्याण, जिल्हा : ठाणे नोंदणीकृत दस्त क्र. ८००९ / २०१७ दिनांक २६/०७/२०१७ अन्वये दुय्यम निबंधक कार्यालय कल्याण -२ यांचे कडे नोंदविण्यात आलेला आहे. सदर सदनिका मे. माऊलीकृपा इंटरप्राईझेस तर्फे किरण वसंत माळी यांचे कडून खरेदी केलेली आहे.माझे अशीलांचे पती प्रवीण धानजीभाई पटेल हे दिनांक : ०६/१२/२०१९ रोजी मौजे : सलगर ता: मंगळवेढा जि: सोलापूर येथे मयत झालेले आहेत . माझ्या अशील व त्यांचे मयत पती हे दोघेही सदर सदनिकेचे संयुक्त मालक असून, त्यांचे पश्च्यात त्यांची पत्नी श्रीमती. मनीषा प्रवीण पटेल ह्या कायदेशीर वारस आहेत. तरी वरील कारणास्तव सदर सदनिका बाबत कोणास काही आक्षेप किंवा हरकत किंवा हितसंबंध असेल तर त्यांनी त्वरित हि नोटीस प्रसिद्ध झाल्यापासून १५ दिवसांच्या आत कळवावे आणि तसे न केल्यास कोणचाही काहीही आक्षेप किंवा हरकत नाही असे समजले जाईल व माझ्या अशिल ह्या मयत प्रवीण यांच्या कायदेशीर एकमेव वारस म्हणून ठरविण्यात येईल याची नोंद घ्यावी.

ऑफिसचा पत्ताः लक्ष्मण निवास, पहिला मजला, पुष्पराज हॉटेलजवळ, जोशी बाग, स्टेशन रोड, कल्याण (प.). पिन कोड क्र. 421301.

Nanakramguda, Serilingampally

ॲड. सुजाता म्हात्रे मो. - 9820936474.

		ADVERTISE	EMENT		
Notice is hereb	y given that the	share certificates	as per below	mentioned detai	ls
FOLIO NO.	Name of the Company	Shareholder's Name	Certificate No.	Distinctive nos.	Number of shares.
JSW0718746	JSW STEEL LIMITED	AARTI S KOTAK	2695595	2416165201 TO 2416167200	2000 SHARES OF FV RS 01/-
JSW0718896	JSW STEEL LIMITED	AARTI S KOTAK	2745047	967859851 TO 967860850	1000 SHARES OF FV RS 01/-
JSW0718909	JSW STEEL LIMITED	AARTI S KOTAK	2745048	967860851 TO 967861850	1000 SHARES OF FV RS 01/-

standing in the name (s) of. AARTI S KOTAK in the books of JSW STEEL LIMITED, has/have been lost/misplaced/destroyed and the advertiser han/have applied to the Company for issue of duplicate share certificate is) in lieu thereof. Any person(s) who has /have claim(s) on the said shares should lodge such claim(s) with the Company's Registrars and Transfer Agents iz KFIN TECHNOLOGIES LIMITED, Karvy Selenium, Tower- B, Plot No. 31 & 32, Financial district,

Mandal,Hyderabad,Telangana,500032 within 15 days from the date of this notice failing which the Company will proceed to issue duplicate share certificate (s) in respect of the said shares

#### NOTICE

Notice is hereby given that the share certificates for 06 shares of FV RS 100/- bearing distinctive nos 7843039 TO 7843039, 7843041 TC 7843041 and 8759084 TO 8759087 under Folio no: A000022851 standing in the name (s) of. AARTI S KOTAK in the books of ACC LIMITED, has/have been lost/misplaced/destroyed and the advertise han/have applied to the Company for issue of duplicate share certificate is) in lieu thereof. Any person(s) who has /have claim(s) on the said shares should lodge such claim(s) with the Company's Registrars and Transfer Agents viz KFIN TECHNOLOGIES LIMITED Karvy Selenium, Tower- B, Plot No. 31 & 32, Financial district, Nanakramguda, Serilingampally

Mandal, Hyderabad, Telangana, 500032 within 15 days from the date of this notice failing which the Company will proceed to issue duplicate share certificate (s) in respect of the said shares.

Date: 11.03.2023 Place : MUMBAI

Name of the shareholder (s) AARTI NEAL CHANDARIA (AFTER MARRIAGE)
AARTI S KOTAK (BEFORE MARRIAGE)

#### नमुना क्र.युआरसी-२

कायद्याचे प्रकरण २१ चे भाग १ अंतर्गत नोंदणीबाबत सूचना देण्याची जाहिरात (कंपनी कायदा २०१३ च्या कलम ३७४(बी) आणि कंपनी (नोंदणीस प्राधिकृत) अधिनियम, २०१४ चे नियम ४(१) नुसार)

- येथे सूचना देण्यात येत आहे की, कंपनी कायदा २०१३ (कायदा) चे कलम ३६६ चे उपकलम (२) नुसार शेअर्सद्वारा कंपनी मर्यादित म्हणून कंपनी कायदा २०१३ चे प्रकरण २१ चे भाग १ अंतर्गत साई स्वर्ग एन्टरप्रायझेस या संस्थेची नोंदणी करण्यासाठी मुंबई येथील निबंधकांकडे ३० दिवसांच्या समाप्तीनंतर अर्ज करण्याचे नियोजित आहे.
- कंपनीचे प्रमुख उद्दिष्ट खालीलप्रमाणे: सर्व संरचनात्मक प्रकल्प बांधणे, उभारणे, सुविधा किंवा अन्य कार्य आणि त्या संबंधी सर्व सेवा पुरविणे.
- नियोजित कंपनीचे मेमोरेण्डम आणि आर्टिकल्स ऑफ असोसिएशनचे प्रती कंपनीचे कार्यालय-१ला मजला, नंदी कमर्शियल कॉम्प्लेक्स, स्टेशन रोड, अंबरनाथ पुर्व, ठाणे-४२१५०१
- येथे सूचना देण्यात येत आहे की, कोणाही व्यक्तीचा सदर अर्जास आक्षेप असल्यास त्यांनी त्यांचे आक्षेप लेखी स्वरुपात सेंट्रल रजिस्ट्रेशन सेंटर (सीआरसी), इंडियन इन्स्टिट्युट ऑफ कॉर्पोरेट अफेअर्स (आयआयसीए), प्लॉट क्र.६, ७, ८, सेक्टर ५, आयएमटी मनेसार, जिल्हा गुरगाव (हरियाणा)-१२२०५० येथे सदर सूचना प्रकाशन तारखेपासून ३० दिवसांत पाठवावेत. तसेच एक प्रत भागीदारी संस्थेच्या नोंदणीकृत कार्यालयात पाठवावी.

अस्लम डॉन

आज दिनांकीत १० मार्च, २०२३

#### नमुना क्र.युआरसी-२

कायद्याचे प्रकरण २१ चे भाग १ अंतर्गत नोंदणीबाबत सूचना देण्याची जाहिरात (कंपनी कायदा २०१३ च्या कलम ३७४(बी) आणि कंपनी (नोंदणीस प्राधिकृत) अधिनियम, २०१४ चे नियम ४(१) नुसार)

येथे स्चना देण्यात येत आहे की, कंपनी कायदा २०१३ (कायदा) चे कलम ३६६ चे उपकलम (२) नुसार शेअर्सद्वारा कंपनी मर्यादित म्हणून कंपनी कायदा २०१३ चे प्रकरण २१ चे भाग १ अंतर्गत क्रिस्टल रियाल्टर्स या संस्थेची नोंदणी करण्यासाठी मुंबई येथील निबंधकांकडे ३० दिवसांच्या समाप्तीनंतर अर्ज करण्याचे नियोजित आहे.

कंपनीचे प्रमुख उद्दिष्ट खालीलप्रमाणे: सर्व संरचनात्मक प्रकल्प बांधणे, उभारणे, सविधा किंवा

- अन्य कार्य आणि त्या संबंधी सर्व सेवा पुरविणे. नियोजित कंपनीचे मेमोरेण्डम आणि आर्टिकल्स ऑफ असोसिएशनचे प्रती कंपनीचे कार्यालय
- प्लॉट क्र.४१, सुर्योदया को-ऑप. हौसिंग सोसायटी, कान्सई सेक्शन, अंबरनाथ, ठाणे-४२१५०१ येथे निरीक्षणासाठी उपलब्ध आहेत.
- येथे सचना देण्यात येत आहे की, कोणाही व्यक्तीचा सदर अर्जास आक्षेप असल्यास त्यांनी त्यांचे आक्षेप लेखी स्वरुपात सेंट्रल रजिस्ट्रेशन सेंटर (सीआरसी), इंडियन इन्स्टिट्युट ऑफ कॉर्पोरेट अफेअर्स (आयआयसीए), प्लॉट क्र.६, ७, ८, सेक्टर ५, आयएमटी **मनेसार, जिल्हा गुरगाव (हरियाणा)-१२२०५०** येथे सदर सूचना प्रकाशन तारखेपासून ३० दिवसांत पाठवावेत. तसेच एक प्रत भागीदारी संस्थेच्या नोंदणीकृत कार्यालयात पाठवावी.

क्रिस्टल रियाल्टर्सकरित विजय पनवेलकर

आज दिनांकीत १० मार्च, २०२३

### PUBLIC NOTICE

This Notice is issue to General Public and it is hereby informed by the Director A) Mr. Imran Abdul Sindhi (Din no 07527802) and Director B) Mr. Bilal Ali Khan (Din no07527858) of viz., M/s. GULF FOREX AND TRAVELS PVT LTD CIN No U74999MH2016PTC283254, EMAIL ID quifforexpvtltd@gmail.com (Company having office at No 106, K T Chambers Premises CSL, Near Vasai Station, Vasai Road (West) District Palghar 401202, that they have resigned as Director of the Company and have transferred their respective share holding in the Company New Director A) Mr Nadeem Kareem Kazi (Din no 08579056) and B) Mr.Mohammed Hussain Suleman Koradia Din No 08578938) email id hkoradia007@gmail.com. Necessary document executed and are filed before the Registrar of Companies and all concerned and competent authorities of their resignation as Respective Director from the Private Limited Company known as viz., M/s. GULF FOREX AND TRAVELS PVT LTD CIN No U74999MH2016PTC283254,EMAIL ID gulfforexpvtltd@gmail.com.Further, upon submission of esignation they are shall not be Associated with the company or any transaction/s of the Company from 31/03/2022. They have resigned and now the New Director A) Mr Nadeem Kareem Kazi (Din no 08579056) and B) Mr.Mohammed Hussain Suleman Koradia Din No 08578938) email id hkoradia007@gmail.com, have come n record. That all the business transaction of the said Company shall be taken care by the New Directors and they shall be responsible from 01/04/2022. ALL persons including an individual, a company, banks, financial institution(s non- banking financial institution(s) a firm, an association of persons or a body of individuals whether incorporated or not, lenders and/or creditors having any objection, claim, right, title and/or interest in respect of said Company or any part or portion thereof by way of any transaction, memorandum of understanding, exchange, mortgage, pledge, charge, gift, trust, inheritance, succession, possession, lease, tenancy, maintenance, easement, license, bequeatl share, assignment, lien attachment, development rights, right of way, lispendens, reservation, agreement, FSI consumption, development rights, or any liability or commitment or demand of any nature whatsoever for the Mortgage created, are hereby requested to inform the same in writing to the undersigned with supporting documents thereof within 15 days from the date of Publication of this Notice. If anyone has already carried out any transaction or being carrying out any transaction,kindly inform the undersigned in writing on the below mentioned address o Disha Karambar & Associates Chamber no.128 on the 2nd floor of Great Western Building, 23 Nagindas Master road Extn, Fort Mumbai - 400001. Land mark: Opp. Zen Cafe. Kalaghoda. Claims without documentary proofs and/or objections or directly published in Newspaper shall not be considered as valid

M/s. GULF FOREX AND TRAVELS PVT LTD office at No 106, K T Chambers Premises CSL, Near Vasai Station, Vasai Road (West) District Palghar 401202 Place: Mumbai Date: 11.03.2023

## Lloydsteel

## लॉइडस् स्टिल्स इंडस्ट्रीज लिमिटेड

**नोंदणीकृत कार्यालय:** प्लॉट नं. ए -५/५, एमआयडीसी इंडस्ट्रीयल एरिया, मुखाड, जिल्हा ठाणे-४२१४०१. **कॉर्पोरेट कार्यालय:** ए-२, मधु इस्टेट, २रा मजला, पांडुरंग बुधकर मार्ग, लोअर परेल-पश्चिम, मुंबई ४०००१३ फोन: ९१-२२-६२९१ ८१११, ई-मेल: infoengg@lloyds.in, वेबसाईट: www.lloydsengg.in सीआयएन: एल२८९००एमएच१९९४पीएलसी०८१२३५, कामेः प्लॉट क्र.ए-६/३,ए-५/५, एमआयडांसी इंडस्ट्रियल एरिया, मुखाड, जिल्हा ठाणे-४२१४०१. **फॅक्स:** (०२५२४) २२२२७१/९५४५६५४१९६

टपाल मतदान आणि रिमोट ई-व्होटिंग माहितीची सूचना

## प्रदस्यांना याद्वारे सूचित केले जाते की:

कंपनी कायदा, २०१३ च्या कलम १०८ आणि ११० चे पालन करून, सहवाचिता कंपनी (व्यवस्थापन आणि प्रशासन) नियम, २०१४ नुसार नियम २० आणि २२ सर्वसाधारण परिपत्रक क्रमांक १४/२०२० दिनांक ८ एप्रिल २०२०, १७/२०२० दिनांक १३ एप्रिल २०२०, २०/२०२० दिनांक ५ मे २०२०, २२/२०२० दिनांक १५ जून २०२०, ३३/२०२० दिनांक २८ सप्टेंबर २०२०,३९/२०२० दिनांक ३१ डिसेंबर २०२०, १०/२०२९

२०/२०२१ दिनांक ८ डिसेंबर २०२१ आणि ३/२०२२ दिनांक ५ मे २०२२, ११/२०२२ दिनांक २८ डिसेंबर २०२२ रोजी सहकार मंत्रालयाने जारी केलेले. भारताच्या कंपनी सचिवांनी जारी केलेल्या सर्वसाधारण बैठकींचे . प्रचिवीय मानक, आणि सेबी (लिस्टींग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स) नियमावली, २०१५ चे नियम ३० आणि ४४ आणि इतर कोणतेही लागू कायदा, नियम, नियमन किंवा त्यावेळेस अंमलात असलेले पुर्नअधिनियम एमसीएच्या परिपत्रकांनुसार, कंपनीने शुक्रवार, १० मार्च २०२३ रोजी स्पष्टीकरणात्मक विधानासह पोस्टल बॅलेट . नोटिसच्या इलेक्ट्रॉनिक प्रती इलेक्ट्रॉनिक पद्धतीने पाठवल्या आहेत ज्यांचे ईमेल पत्ते कंपनीच्या निबंधक आणि भाग हस्तांतरण प्रतिनिधी / डिपॉझिटरीजमध्ये शुक्रवार , ३ मार्च २०२३ (नींद तारीख) रोजी नोंदणीकृत आहेत, खालील बाबींसाठी, इलेक्ट्रॉनिक माध्यमातून टपाल मतदानाद्वारे कंपनीच्या भागधारकांची मंजूरी मिळविण्याकरिताः

अ.क्र.	ठरावाचा प्रकार	<b>ठराव</b>
٩.	विशेष ठराव	कंपनीच्या नावात बदल करण्यास मान्यताः
٦.	साधारण ठराव	लॉयङ्स इन्फिनिट फाउंडेशनसह संबंधित पक्षाच्या व्यवहाराला म

टपाल मतदानाची सूचना कंपनीच्या www.lloydsengg,in वेबसाइटवर आणि स्टॉक एक्सचेंजच्या वेबसाइटवर देखील उपलब्ध आहे. बीएसई लिमिटेड आणि नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया लिमिटेड अनुक्रमे www.bseindia.com आणि www.nseindia.com वेबसाइटवर आणि सीडीएसएल च्य www.evotingindia.com.

एमसीएच्या परिपत्रकातील तरतुर्दीनुसार, सदस्य केवळ रिमोट ई-व्होटिंग प्रक्रियेद्वारे मतदान करू शकतात. सदस्यांच्या मतदानाच्या अधिकारांची गणना नोंद तारखेला त्यांच्याकडे असलेल्या कंपनीच्या इक्रिटी समभागांच्या आधारे केली जाईल. नोंद तारखेनुसार कंपनीचा भागधारक नसलेली कोणतीही व्यक्ती केवळ माहितीच्या उद्देशाने टपाल मत सूचना हाताळेल. ई–वोटिंग कालावधी शनिवार ११ मार्च २०२३ रोजी भाप्रवे सकाळी ९.०० वा. सुरू होईल आणि रविवार ९ एप्रिल २०२३ रोजी भाप्रवे सायं.५.०० वा. संपेल. त्यानंतर मतदानाकरिता ई—वोटिंग पध्दत सीडीएसएलद्वारे अक्षम केले जाईल. ई–मतदानाची तपशीलवार प्रक्रिया टपाल मतदान सूचनेत दिली आहे.

मंडळाने मे. के.सी. नेवातिया अँड असोसिएट्सचे, कार्यरत कंपनी सचिव (सदस्य संख्या: एफ३९६३) यांची ई-वोटिंग प्रक्रिया निष्पक्ष आणि पारदर्शक पद्धतीने पार पाडण्याकरिता तपासनीस (स्क्रूटिनायझर) म्हणून नियुक्ती केली

ई–वोटिंगची तपासणी पूर्ण झाल्यानंतर तपासनीस आपला अहवाल अध्यक्षांना किंवा अध्यक्षांनी अधिकृत केलेल्य . इतर कोणत्याही व्यक्तीला सादर करेल आणि निकाल ११ एप्रिल २०२३ रोजी किंवा त्यापूर्वी घोषित केला जाईल आणि कंपनीच्या वेबसाइट www.lloydsengg.in वर देखील प्रदर्शित केला जाईल आणि सीडीएसएल च्य www.evotingindia.com वेबसाइटवर, आणि त्या तारखेला स्टॉक एक्सचेंज, डिपॉझिटरी, निबंधव

ई–व्होटिंगशी संबंधित काही शंका/तक्रारी असल्यास, कृपया संपर्क साधा: श्री. राकेश दळवी, व्यवस्थापक सीडीएसएल, ए विंग, २५ वा मजला, मॅरेथॉन फ्युचरेक्स, मफतलाल मिल कंपाउंड्स, एन एम जोशी मार्ग, लोअर परेल पूर्व, मुंबई-४०००१३, किंवा helpdesk.evoting@cdslindia.com वर ईमेल पाठवा किंवा १८००२२५५३३ वर कॉल करा.

लॉइडस् स्टिल्स इंडस्ट्रीच लिमिटेडकरित

मीनाक्षी ए. पानसारी

ठिकाण : मुंबई दिनांक: १० मार्च २०२३

#### जाहीर सूचना

फ्लॅट क्र.००२, तळमजला, गायत्री मधुबन कोहौसोलि., अंबाडी रोड, वसई (प.), पालघर य जागेबाबतचे अनकमांक ००६ ते ०१० धारक पुर्णपणे भरणा केलेले शेअर्सचे मुळ भागप्रमाणपः क्र.०२ तसेच दिनांक २३.०७.१९८६ राजीचे विक्री करारनामाची मुळ प्रत मालाड (प.) रेल्वे स्थानक ते लिबर्टी गार्डेन मालाड (प.), मुंबई असा प्रवास करीत असताना हरवले आहे.

जर कोणा व्यक्तीस ते सापडल्यास त्यांना विनंती आहे की, त्यांनी ते खाली नमुद केलेल्या पत्त्यावर माझ्याकडे आणून द्यावे.

थ्री. अविनाश ए. बामणे, ८०३/ए, गौरव शिख<sup>्</sup> (आकाश) को हौ सो लि., एव्हरशाई न कॉम्प्लेक्सजवळ, ठाकूर गाव, कांदिवली (पू.), मंबई-४००१०१.

पुढे सूचना देण्यात येत आहे की. मी याबाबत . गेलीम तक्रार नोंद केली आहे आणि परत आणुन णाऱ्यास योग्य बक्षीस दिले जाईल.

दिनांकः ११.०३.२०२३ श्री. अविनाश ए. बामणे

### PUBLIC NOTICE

Notice is hereby given to the public a arge that Smt. Indiraben Gamatlal Shal was the sole owner & member residing i Flat No. A/16, 3rd floor, in Kandivali Sant Krupa CHSL, Regd. No. BOM/WR/HSG/(TC)/3190 of 1987-88. Situated at Hemukalani Main Road, Kandivali (W), Mumbi-67, as said flat holding Share Certificate No. 16, Regd Folio No. 16, distinctive nos 76to80 (both inclusive), died on 24/12/2022, at Kandivali Mumbai, without filing Nomination form of making any Registered Will. Mr. Gamatla Shah, her husband, died on 11/02/2017 and Mr. Ashwin Gamatlal Shah, her elder sor also died on 12/09/2020. Late Smt Indiraben G. Shah left behind her 3 lega heirs, viz: Mr. Bipin Gamatlal Shah (Son) Mr. Chirag Ashwin Shah (Grand Son) & Mrs Heena Ashwin Shah (Daughter in Law) Now, Mr. Bipin Gamatlal Shah (Son) & Mr Chirag Ashwin Shah (Grand Son) of Late Smt. Indiraben Gamatlal Shah, have Released their Shares, Rights, Title ir respect of said flat, in favour of Smt. Heena Ashwin Shah, by a Registered Release Deed dated 17/02/2023 with other required locuments. Now, Smt. Heena Ashwin Shal has applied to the society for transfer of the aid flat in her single name

Society hereby invites claims/ objections/ demands from any relatives or public in general, within 14 days from the publication of this Notice, and if we No Claims received by the Society in writing then, Society will be free to transfer said fla in single name of Mrs. Heena Ashwin Shah. Mumbai, 10th March, 2023.

For and on behalf Secretary Kandivali Sant Krupa Co-op. Hsg. Soc. Ltd Hemu Kalani Main Road, Kandivali (W), Mumbai-67

अर्जदार कु. जयेश राजेश ओटवकर , राहणार २०४, संस्कृती बिल्डींग, वीर संताजी लेन, ग.क.मार्ग, लोअर परेल, मुंबई - ४०००१३ यांच्या सांगण्यावरुन जाहीर नोटीस देत आहे. अर्जदाराचे वडील कै. राजेश जगन्नाथ ओटवकर हे मोरारजी मिल - २, मुंबई - ४०००१३ येथे मिल कामगार म्हणुन कार्यरत होते महाराष्ट्र शासनाच्या योजनेनुसार मिल कामगारांना मिळणाऱ्या घरांचे (रुम) लाभार्थी मिल कामगार कै. राजेश जगन्नाथ ओटवकर असुन त्यांच्या मृत्यु दिनांक १२.०९.२०२१ रोजी झाला आहे. त्यांच्या पश्चात खालील प्रमाणे कायदेशीर

अनु.क्र.		मयताशी नाते	विवाहीत /अविवाहीत
१	श्रीमती नेहा राजेश ओटवकर	पत्नी	विवाहीत
२	कु. श्रध्दा राजेश ओटवकर	मुलगी	अविवाहीत
ą	कु. जयेश राजेश ओटवकर	मुलगा	अविवाहीत

या व्यतिरीक्त अन्य कोणीही वारस नाहीत.

अर्जदाराच्या म्हणण्यानुसार मयत कै. राजेश जगन्नाथ ओटवकर यांच्या पश्चात वरील अर्जदार हे त्यांचा मुलगा कु. जयेश राजेश ओटवकर कायदेशीर वारस असून अर्जदार वारस प्रमाणपत्रासाठी जाहीर नोटीस देत आहेत. याकरीता कोणासही काही हरकत २३ व आक्षेप असल्यास ७ दिवसांच्या आत आपला दावा नमूद करावा. अन्यथा कोणताही आक्षेप नाही असे गृहीत धरण्यात येईल.

वरील माहिती खरी असून मी सद्विचाराने देत आहे

कु. जयेश राजेश ओटवकर

### \_\_\_\_\_ परिशिष्ट क्र.१६

सोसायटीच्या भांडवल/मालमत्तेतील मयत सदस्याचे शेअर्स व हित हस्तांतरणास आक्षेप किंवा दावा मागविण्याच्या सूचनेचा नम्ना. (अधिक प्रकाशन असणारे दोन स्थानिक वृत्तपत्रात प्रकाशित करावयाचे) (उपविधी क्र.३५ अन्वये)

सूचना

<mark>श्रीमती कश्मिरा भुपेंद्र झवेरी</mark> या **दी बोलीवियान आल्प्स,** फ्लॅट क्र.४०१, ४था मजला, ए विंग झारत क्र.१४, बिग सिनेमाजवळ, सायन-वडाळा लिंक रोड, गाव आणिक, वडाळा पुर्व, मुंबई-४०००३७ या सोसायटीच्या सदस्या होत्या, यांचे ०१.०२.२०२३ रोजी कोणतेही वारसदार न नेमता

गोसायटी याव्दारे, सोसायटीच्या भांडवल/मिळकतीमधील, मयत सभासदाच्या सदर शेअर्स व हितसंबंधारं इस्तांतरण होण्यास वारस किंवा अन्य दावेदारी/आक्षेप घेणारे यांच्याकडन काही दावे किंवा आक्षेप असल्यास ते ह्या सूचनेच्या प्रसिध्दीपासून **१५ दिवसांत** सोसायटीच्या भांडवल/मिळकतीमधील मयत मभासदाच्या शेअर्स व हितसंबंधाच्या हस्तांतरणासाठी त्याच्या/तिच्या/त्यांच्या दावा/आक्षेपांच्या पष्ट्यर्थ अशी कागदपत्रे आणि अन्य पुरावाच्या प्रतींसह मागविण्यात येत आहेत. वर दिलेल्या मुदतीत जर काही दावे/आक्षेप प्राप्त झाले नाहीत, तर मयत सभासदाच्या सोसायटीच्या भांडवल/मिळकतीमधील शेअर्स व हितसंबंधाशी सोसायटी उपविधीतील तरतुदींमधील दिलेल्या मार्गाने व्यवहार करण्यास सोसायटी मोकळी असेल. जर सोसायटीच्या भांडवल/मिळकतीमधील मयत सभासदाच्या शेअर्स व हितसंबंधाच्या हस्तातरणास काही दावे/आक्षेप सोसायटीने प्राप्त केले तर, सोसायटीच्या उपविधीतील तरतदींनसा त्यावर सोसायटी कार्यवाही करेल. सोसायटींच्या नोंदणीकृत उपविधींची प्रत दावेदार/आक्षेपकाव्दारे निरीक्षणाकरिता सोसायटीचे कार्यालय/सोसायटीचे सचिव यांच्याकडे सदर सूचना प्रसिध्दीच्या तारखेपासू-सर्व कामकाजाच्या दिवशी दु.१२.०० ते सायं.६.०० पर्यंत उपलब्ध आहेत.

च्या वतीने व करिता

दिनांक: ११.०३.२०२३

री बोलीवियान आल्प्स मा. सचिव

#### बजाज हाऊसिंग फायनान्स लिमिटेड **कॉर्पोरेट कार्यालय:** सिरेब्रम आयटी पार्क बी२ इमारत. ५वा मजला. कल्याणी नगर, पणे. महाराष्ट्र-४११०१४, **शाखा कार्यालय**

सी/४, प्लॉट क्र.१२, कोहिनूर इस्टेट कोहौसोलि., मुला रोड, कमल नयन बजाज गार्डनजवळ, वाकडेवाडी, पुणे-४११००३.

सेक्युरिटायझेशन ॲण्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शिअल ॲसेटस् ऑण्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ चे कलम १३(४) अन्वये सूचना. सिक्युरिटी इंटरेस्ट (एनफोर्समेन्ट) रूल्स, २००२ च्या नियम ८(१) (परिशिष्ट-४) . न्याअर्थी. खालील स्वाक्षरीकर्ता हे सिक्युरीटायझेशन ॲण्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फिनान्शियल ॲसेटस् ॲन्ड एनफोर्समेन्ट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२

अंतर्गत **मे. बजाज हाऊसिंग फायनान्स लिमिटेड (बीएचएफएल)** चे प्राधिकत अधिकारी आहेत आणि सिक्यरिटी इंटरेस्ट (एनफोर्समेन्ट) रूल्स, २००२ च्ट नेयम ३ सहवाचिता कलम १३(२) अन्वये असलेल्या अधिकाराअंतर्गत त्यांनी खाली नमुद केलेल्या कर्जदार/सहकर्जदार/जामिनदारांवर मागणी सुचना बजावली होती आणि सदर सूचना प्राप्त तारखेपासून ६० दिवसांच्या आत सूचनेत नमूद रक्कम जमा करण्यास सांगण्यात आले होते. कर्जदार/सहकर्जदार/जामिनदार हे वर नमूद केलेली रक्कम भरण्यास असमर्थ ठरले असून कर्जदार/सहकर्जदार/जामिनदार व सर्वसामान्य जनतेस येथे सूचित करण्यात येत आहे की, **मे. बजा**ज **हाऊसिंग फायनान्स लिमिटेड**च्या वतीने खालील स्वाक्षरीकत्याँनी सदर कायद्याच्या कलम १३(४) सहवाचिता सदर अधिनियमाच्या नियम ८(१) अन्वये त्यांना गप्त असलेल्या अधिकाराअंतर्गत खाली नमूद केलेल्या मालमत्तेचा <mark>ताबा</mark> खाली नमूद केलेल्या तारखेला घेतलेला आहे. विशेषतः कर्जदार/सहकर्जदार/जामिनदा । सर्वसामान्य जनतेस येथे सावध करण्यात येते की, सदर मालमत्तेसह कोणताही व्यवहार करू नये आणि सदर मालमत्तेसह व्यवहार केलेला असल्यास त्यांनी

बाएचएफएलकड मालमत्तसह कलल उपराक्त रक्कम आणि त्यावराल व्य	।ज जमा कराव.		
कर्जदार/जामिनदाराचे नाव	प्रतिभूत मालमत्तेचे वर्णन	मागणी सूचना दिनांक व	ताबा
(एलएएन क्र./शाखा नाव)	(स्थावर मालमत्ता)	रक्कम	दिनांक
शाखा: पुणे, कर्ज क्र.:एच४०२एचएलपी०१४१४६३	पुढे नमुद बिगरशेत जिमनीचे सर्व भाग व	०९ डिसेंबर, २०२२	०६ मार्च,
कर्जदार/सह-कर्जदार:	खंड: फ्लॅट क्र.२७, ३रा मजला, इमारत	रु.२८,२८,८९६/- (रुपये	२०२३
१) गणेश सदाशिव अरनीकर (कर्जदार)	क्र.सी१, निर्मल टाऊनशिप, एस.क्र.४१,	अञ्जावीस लाख अञ्जावीस	
२) सुजाता अरनीकर (सह-कर्जदार), दोघांचा पत्ता: सी१/२७, निर्मल	ससानेनगर, हडपसर, तालुका हवेली, पुणे,	हजार आठशे शहाण्णव	
टॉऊनशिप, कालेपडल रोड, हडपसर, ता. हवेली, पुणे, महाराष्ट्र-४११०२८.	महाराष्ट्र-४११०२८.	फक्त)	
l a .			

दिनांक: ११.०३.२०२३ सही/- प्राधिकृत अधिकारी मे. बजाज हाऊसिंग फायनान्स लिमिटेडकरिता

युनायटेड पेट्रो फायनान्स लिमिटेड

(इनवेस्टमेंट ट्रस्ट ऑफ इंडिया लिमिटेड ग्रुपचा एक भाग) नोंदणीकृत कार्यालय: नमन मिडटाउन, एक विंग, युनिट क्रमांक २००३, २० वा मजला, सेनापती बापट मार्ग, मुंबई -४००० १३

र्जदारांना विशिष्ट आणि सर्वसाधारणपणे येथे अधिसूचित केले जाते की, खाली दिलेल्या खात्यात तारण ठेवलेल्या सोन्याच्या दागिन्यांची सार्वजनिक लिलाव नमन मिडटाउन, ए विंग, युनि क्रमांक २००३, २० व्या मजल्यावरील, सेनापती बापट मार्ग, मुंबई-४००० १३ येथे **२८/०३/२०२३** रोजी सकाळी १०: ०० पासून आयोजित करण्याचा प्रस्ताव आहे. हा लिलाव य्याज व मुद्दल न भरलेल्या ग्राहकांच्या सोन्याच्या दागिन्यांचा आहे. ज्यांना नोंदणीकृत पत्राद्वारे सूचित केले गेले असूनही त्यांच्या कर्जाची रक्कम भरण्यात अयशस्यी ठरले आहे. लिलाव न्द्रावर आणि कंपनीच्या वेबसाइटवर ठिकाण किंवा तारखेतील बदल असल्यास प्रदर्शित केले जातील. कंपनीच्या वेबसाइटवर आणि लिलाव केंद्रावर तपशील दाखवत वसात अप्रसिद्ध वस्तंचा लिलाव केला जाईल.

२८/०३/२०२३ रोजी सकाळी १०:०० वाजल्यापासून लिलाव करावयाच्या तारणांची यार्द LOAN ACCOUNT NO MUMBAI GL/BR15/002396 GL/BR2/001942 GL/BR14/001969 GL/BR3/003510

GL/BK13/002390	GL/BK2/001942	GE/ BK14/001303	GT/DK2/002210	GL/BK5/002029
GL/BR15/002440	GL/BR2/002074	GL/BR14/001769	GL/BR3/003809	GL/BR5/002648
GL/BR15/003233	GL/BR2/001648	GL/BR14/001771	GL/BR3/003548	GL/BR5/002652
GL/BR15/003252	GL/BR2/001650	GL/BR14/001351	GL/BR3/002826	GL/BR5/002653
GL/BR15/003253	GL/BR2/001671	GL/BR14/001393	GL/BR3/002842	GL/BR5/002654
GL/BR15/002600	GL/BR2/001829	GL/BR14/001606	GL/BR1/002688	GL/BR5/002656
GL/BR15/002601	GL/BR2/001969	GL/BR9/001901	GL/BR1/002725	GL/BR5/002666
GL/BR15/002695	GL/BR2/001971	GL/BR9/002390	GL/BR1/003140	GL/BR5/002691
GL/BR15/003279	GL/BR2/002010	GL/BR9/002097	GL/BR1/002792	GL/BR5/002471
GL/BR15/002754	GL/BR2/002041	GL/BR9/002505	GL/BR1/003193	GL/BR5/001611
GL/BR15/002761	GL/BR8/002704	GL/BR9/002279	GL/BR1/002841	GL/BR5/001751
GL/BR15/002782	GL/BR8/002295	GL/BR9/001704	GL/BR1/003213	GL/BR5/001806
GL/BR15/002821	GL/BR8/002365	GL/BR9/001735	GL/BR1/002929	GL/BR5/001812
GL/BR15/003332	GL/BR8/002366	GL/BR9/001750	GL/BR1/002933	GL/BR5/001839
GL/BR15/003335	GL/BR8/002367	GL/BR9/002265	GL/BR1/002938	GL/BR5/001848
GL/BR15/003357	GL/BR8/002368	GL/BR20/000107	GL/BR1/003245	GL/BR5/002109
GL/BR15/002857	GL/BR8/002380	GL/BR22/000081	GL/BR1/002969	GL/BR5/002313
GL/BR15/002902	GL/BR8/002747	GL/BR22/000081	GL/BR1/002989	GL/BR5/002394
GL/BR15/002910	GL/BR8/002749	GL/BR7/002975	GL/BR1/003258	GL/BR3/002334 GL/BR16/001088
GL/BR15/002918	GL/BR8/002778	GL/BR7/002973	GL/BR1/003263	GL/BR16/001088
GL/BR15/002918 GL/BR15/002942	GL/BR8/0027/8 GL/BR8/002781	GL/BR7/003425 GL/BR7/003450	GL/BR1/003266	GL/BR16/001388 GL/BR16/001111
GL/BR15/002942 GL/BR15/003413	GL/BR8/002/81 GL/BR8/002807	GL/BR7/003450 GL/BR7/003094	GL/BR1/003266 GL/BR1/003016	GL/BR16/001111 GL/BR16/001425
GL/BR15/003413 GL/BR15/002987	GL/BR8/002807 GL/BR8/002816	GL/BR7/003094 GL/BR7/003110	GL/BR1/003016 GL/BR1/003026	GL/BR16/001425 GL/BR16/001429
GL/BR15/003453	GL/BR8/002820	GL/BR7/003484	GL/BR1/003081	GL/BR16/001182
GL/BR15/003456	GL/BR8/002644	GL/BR7/003167	GL/BR1/003099	GL/BR16/001184
GL/BR15/003458	GL/BR8/002646	GL/BR7/003520	GL/BR1/002399	GL/BR16/001204
GL/BR15/003461	GL/BR8/002040	GL/BR7/003192	GL/BR1/002400	GL/BR16/001210
GL/BR15/003470	GL/BR8/002319	GL/BR7/003548	GL/BR1/002487	GL/BR16/001217
GL/BR15/003040	GL/BR8/002342	GL/BR7/003549	GL/BR1/002489	GL/BR16/001498
GL/BR15/003047	GL/BR6/002263	GL/BR7/003566	GL/BR1/002514	GL/BR16/001506
GL/BR15/003494	GL/BR6/002276	GL/BR7/003570	GL/BR1/002545	GL/BR16/001512
GL/BR15/003512	GL/BR6/002567	GL/BR7/003248	GL/BR1/002572	GL/BR16/001285
GL/BR15/003527	GL/BR6/002568	GL/BR7/003270	GL/BR1/002601	GL/BR16/000916
GL/BR15/003087	GL/BR6/002292	GL/BR7/003581	GL/BR1/002810	GL/BR16/000918
GL/BR15/003093	GL/BR6/002300	GL/BR7/003286	GL/BR1/002818	GL/BR16/000925
GL/BR15/003121	GL/BR6/002350	GL/BR7/003290	GL/BR1/002856	GL/BR16/001052
GL/BR15/003123	GL/BR6/002353	GL/BR7/003291	GL/BR5/001896	GL/BR16/001093
GL/BR15/003137	GL/BR6/002655	GL/BR7/003629	GL/BR5/001962	GL/BR10/002108
GL/BR15/003541	GL/BR6/002657	GL/BR7/003343	GL/BR5/002485	GL/BR10/002133
GL/BR15/003546	GL/BR6/002447	GL/BR7/003348	GL/BR5/002098	GL/BR10/002172
GL/BR15/003148	GL/BR6/002670	GL/BR7/003384	GL/BR5/002102	GL/BR10/002212
GL/BR15/003207	GL/BR6/002071	GL/BR7/002709	GL/BR5/002170	GL/BR10/002258
GL/BR15/001999	GL/BR6/002072	GL/BR7/002809	GL/BR5/002194	GL/BR10/002495
GL/BR15/002019	GL/BR6/002100	GL/BR7/002819	GL/BR5/002201	GL/BR10/002286
GL/BR15/002204	GL/BR6/002201	GL/BR7/002839	GL/BR5/002218	GL/BR10/002301
GL/BR15/002324	GL/BR6/002213	GL/BR7/002840	GL/BR5/002240	GL/BR10/002307
GL/BR15/002583	GL/BR6/002260	GL/BR7/002858	GL/BR5/002241	GL/BR10/002316
GL/BR2/002156	GL/BR6/002423	GL/BR7/002865	GL/BR5/002250	GL/BR10/002317
GL/BR2/001902	GL/BR14/001472	GL/BR7/002870	GL/BR5/002588	GL/BR10/002327
GL/BR2/001903	GL/BR14/001854	GL/BR7/003030	GL/BR5/002596	GL/BR10/001778
GL/BR2/001908	GL/BR14/001861	GL/BR7/003216	GL/BR5/002323	GL/BR10/001783
GL/BR2/002180	GL/BR14/001639	GL/BR7/003224	GL/BR5/002614	GL/BR10/001784
GL/BR2/002195	GL/BR14/001677	GL/BR7/003316	GL/BR5/002616	GL/BR10/001843
GL/BR2/002196	GL/BR14/001909	GL/BR7/003326	GL/BR5/002622	GL/BR10/002314
GL/BR2/002203	GL/BR14/001943	GL/BR3/002997	GL/BR5/002626	GL/BR21/000074

अधकित अधकारी युनायटेंड पेट्रो फायनानुस लिमटिंड (आयटीआय गोलंड लोन) साठी